

Beispiele ist, wie wir schon durch das Ausrufungszeichen andeuten. eine falsche Form; die richtige wäre आसाताम्. — b) परापातमासत flogen häufig Kāṭh. 36, 7. 34, 8. — c) यथैवास्ते तथैवास्ताम् wie es ihm gerade ergeht, so mag es ihm ergehen Spr. 2086. एषास्तीत्युक्त्या न कथमप्यास्ते विवेकोदयात् besteht nicht mehr 3843. — e) lies möge eure Klugheit wie eine Neuvermählte lange dem Herzen Redlicher zur Freude gereichen und vgl. Spr. 4721. — f) ein nom. act. im loc.: आस्ते ऽनिरुद्धा रत्नायाम् Buḡ. P. 10, 82, 6. — 5) आस्ताम् bedeutet so v. a. es unterbleibe, mag unbesprochen bleiben, ich will Nichts davon wissen; vgl. noch Spr. 406. 3737. 4710. Kāṭhās. 74. 85. 94. 27. imperat. mit यथा so dass: ततो ज्ञेन्द्रसेनाब्ध्यां तां स दृष्ट्वा तथा यथा । आसतां निशि नार्यो ऽन्याः so v. a. so dass von den anderen Frauen nicht mehr die Rede sein konnte 67, 23. — आसित् sitzend Kāṭhās. 121, 99. — caus. SHADY. Br. 2, 4.

— अघि 1) act.: अघ्यामन्पर्यङ्कम् VARĀH. BRH. S. 79, 14. — 3) नित्यमुत्रे न प्रमाणपद्धतिमध्यास्ते so v. a. lässt sich nicht beweisen SARVADARĀCANAS. 118, 8; vgl. n. प्रमाणपद्धमवतरति 133, 2 v. u. — 7) über Jmd (acc.) —, höher als Jmd sitzen Buḡ. P. 10, 78, 23. fg.

— अनु 3) richtig संध्यामन्वास्त ed. Bomb. संध्यामन्वास्य R. 7, 34, 32. fg. सन्नाण्यन्वासते Spr. 4420, v. 1. für सन्नाण्युयासते.

— उद् 1) unbetheiligt sein u. s. w.: तत्किमित्युदासते भरताः MĀLATIM. 2, 12. उदासीनाश्च देहदाि Buḡ. P. 10, 73, 23. 11, 10, 7. उदासीन Asket WILSON, Sel. Works 4, 169. fg. — 2) bei Seite lassen, übergehen: तत्प्रयत्नः — ग्रन्थभूयस्त्वभयादुदास्यते SARVADARĀCANAS. 100, 9.

— उप 1) एवं संमन्त्र्य वलिनः सर्वसैन्यमुपासिताः R. 7, 6, 45. उपासते यथा बाला मातरं नुधयार्दिताः umlagern MBu. 13, 1808. — 3) महेन्द्रं चै गिरिश्रेष्ठं रामो नित्यमुपास्ति क्त्वं zum Aufenthaltsort haben MBu. 5, 6934. आ देहपतनाद्गङ्गामुपास्ते यः पुमानिक्त्वं Spr. 4321. पारं गत्वा श्रुतौघस्य धन्या वनमुपासते 1814. श्रेयस्कामास्तथा गङ्गामुपासतीक्त्वं देहिनः MBu. 13, 1808. — 7) उपासितेन मन्त्रेण WEBER, RĀMAT. Up. 336, 4. साधोः सङ्गमुपासते च सततम् so v. a. pflegt Umgang mit einem Guten Spr. 3224. — 8) मासं स्त्रीत्वमुपासित्वा मासं स्यो पुरुषः पुनः so v. a. Weib sein R. 7, 87, 27. — 9) उत्थानवीरान्वाग्वीरा रमयन्त उपासते Spr. 3770. — 10) प्राप्तं प्राप्तमुपासीत क्त्वं देवनापराजितः ruhig abwarten Spr. 3236. तमो कुर्वन्कालमुपासते यः MBu. 3, 258. — 11) यः प्रून्यमुपासते wer einem Habenichts dient Spr. 3633. गुणाप्रियं मित्रमुपास्त्व सज्जनम् Ind. St. 8, 378. यो हि देगधीमुपास्ते च स नित्यं विन्दते ययः pflegt Spr. 4917. — Vgl. उपासक, उपासन fg., उपासित् र् fg., उपास्ति, उपास्य.

— पर्युप 1) umlagern (einen Feind) MBu. 13, 236. — 5) न्यग्भूत्वा पर्युपासीत वध्यं कन्यादले सति Spr. 1653. MBu. 12, 12550. — 6) Etwas ruhig ansehen: नक्षतो डुष्करतरं मन्ये लोकेष्वपि त्रिषु । यत्सपत्न्यश्रियं दीप्ता ह्रीनश्रीः पर्युपासते ॥ Spr. 4373. — Vgl. पर्युपासक fg.

— सम 2) ये ऽर्थे समासाद्य दीना इव समासते wie arme Schlucker darsitzen Spr. 4893. — 3) तच्छ्रुत्वा मन्त्रिणः सर्वे सोपाध्यायाः समासत R. 7, 106, 7. = तूष्णीं स्थिताः Schol. — 5) einer Sache obliegen: द्वादशं हि गतं वर्षं जलशय्यां समासतः R. 7, 76, 17. — 6) achten auf Etwas, anerkennen: ऋषयो देवताश्चैव सत्यमेव समासते Spr. 3816.

आसंसारं 1) zu streichen, da an der angeführten Stelle nach KERN V. Theil.

आसंसारं (= und = werden in Hdschr. oft verwechselt) so lange die Welt besteht zu lesen ist. — 2) so lange die Welt besteht, von Anfang der Welt an Spr. 401. 3743.

आसक्ति 1) Spr. 3933. धर्मं च सततासक्तिर्न तु स्त्रीमृगादिषु Kāṭhās. 53, 87. मित्रेषु 61, 141. — 2) adv. zusammenhängend, ununterbrochen: आसक्तिं प्रुक्तं कुर्यात् PAṆĀV. Br. 6, 6, 10. Dieselbe Bed. wird wohl auch für die aus ÇAT. Br. angeführte Stello anzunehmen sein.

आसङ्ग 1) a) अन्यपुरुषासङ्ग Kāṭhās. 61, 168. अज्ञानासङ्गात् Spr. 913. विषयासङ्ग (adj.) मनः 4608. कात्सासङ्ग PAṆĀV. V. 83 ist zu streichen, da dieses in कात्सा + सङ्ग zu zerlegen ist.

आसति 1) Buḡ. P. 81. संनिधानं तु पदस्यासतिरुच्यते 82. आसतिराश्रयाणां तु सामान्यज्ञानमिष्यते 63. — 3) das in-die-Enge-Kommen. Verlegenheit, ein Zustand, in dem man keinen Rath weiss: न च ते वाचिदासतिर्वुद्धेः प्रादुर्भवियति MBu. 12, 1878. = अयसत्ता NILAK.

1. आसन 1) a) अदृता लुब्धप्रायेण च विगृह्यासनम् DAÇAK. in BENE. Chr. 180, 22. Art und Weise des Sitzens (in der Askese) VERĀNTAS. (Allah.) No. 127. 130. Verz. d. Oxf. H. 11, a, N. 1. 94. a, N. 2. 102. b, 12. fg. 233, b. 7. 234, a, 14. fg. 236, a, 31. fg. — d) नरनाश्यासन Thron RĀĠA-TAR. 4. 309. — e) der Theil des Pferderückens, auf dem der Reiter sitzt. VARĀH. BRH. S. 93, 1. 3. — Vgl. अर्धासन. कमलासन, जलनासन, नृपासन, भद्रासन, मह्नासन, शक्रासन, सक्तासन, सिंहासन.

आसनः; davon comparat. °तरं und davon nom. abstr. आसनतरतां f. eine grössere Nähe: °तामेति मृत्युर्जन्तोर्दिने दिने näher und näher rückt der Tod dem Menschen mit jedem Tage Spr. 403.

आसन्यं mündlich: मन्त्र TS. 3, 1, 7, 1.

आसन्यत् लियो sich auch von आसन् ableiten: quod coram est.

2. आसव 2) आसवारिष्टकल्पना ÇARṆG. SĀMĪ. in Verz. d. Oxf. II. 313. a, No. 748. मुखं लालाकीर्णं पिबति चयकं सासवमिव Spr. 3179. गन्धलुब्धो मधुकोरो दानासवपिपासाया । अयेत्यमुखमंचारां गजकार्पाकनञ्चनान् ॥ 820. — Vgl. मधासव. मुखासव. सुरासव. स्मरासव.

आसवनं das Abkochen, Decoction: vgl. मधासवनिक.

आसक् (von सक् mit आ) s. उरासक्.

आसात् Z. 3 lies = st. von.

आसादनं 3) das Stossen auf, Gelangen zu, Theilhaftwerden SĪN. D. 328, 16.

आसारं 2) कदम्बाः — संततासारमूर्च्छिताः HARIV. 4383. कुसुमासारः Buḡ. P. 10, 83, 27. °शर्कराः Hagei 76, 11. धारामंघ्रातवज्जलापलाः Schol. — Vgl. धारासार. — 3) genauer ein durch mehrere zwischenliegende Länder getrennter Fürst, der im Fall eines Krieges ein natürlicher Hundesgenosse ist, Kām. NĪTRIS. 8, 17. 43. 46. 11, 15. 16. 13, 71. 87. 13, 5. Hierher gehören auch die u. 4) aufgeführten Stellen, so dass 4) ganz zu streichen und st. dessen zu setzen ist: ein best. Metrum KĀVYĀD. 1. 37.

आसारणं m. N. pr. eines Jaksha Buḡ. P. 12, 11, 38.

आसितं n. N. verschiedener SĀMAN PAṆĀV. Br. 14, 11, 17. 15, 3, 27. Ind. St. 3, 206, b. आसिताद्यं n. und आसितोत्तरं n. desgl. ebend.

आसितव्यं (von 2. आस) adj. impers. zu sitzen: यदुर्भिसितव्यं नृपासने Buḡ. P. 10, 43, 13.

आसिन् (von 2. अस्) adj. werfend, schiessend; s. पूर्वसिन्.

आसिपिर् N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 9.